



# महाराष्ट्र शासन राजपत्र

## प्राधिकृत प्रकाशन

वर्ष ११, अंक ७] गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २०-२६, २०२५/फाल्गुन १-७, शके १९४६ [पृष्ठे ४९, किंमत : रुपये ११.००

स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहे.

## भाग एक-अ नागपूर विभागीय पुरवणी

(भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

भाग १-अ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ६५.

### नगर विकास विभाग

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२. दिनांक ३० डिसेंबर, २०२४.

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६.

### आदेश

क्रमांक टिपीएस-२४२४-१३३७-प्र.क्र.१८३-२०२४-नवि- ९ :-

ज्याअर्थी, नागपूर प्रदेशाची प्रादेशिक योजना, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे (यापुढे “उक्त अधिनियम” असे संबोधले आहे) कलम १५(१) अन्वये, नगर विकास विभाग अधिसूचना क्रमांक टिपीएस-२४९६-१५०५-प्र.क्र.२७३-नवि-९, दिनांक ०६ मे, २००० अन्वये मंजूर झाली असून ती दिनांक १५ जुलै, २००० पासून अंमलात आली आहे. (यापुढे “उक्त प्रादेशिक योजना” असे संबोधले आहे);

आणि ज्याअर्थी, उक्त प्रादेशिक योजनेमध्ये, मौजा परसोडी तालुका उमरेड येथील सर्व्हे क्रमांक २१२/२ मधील २.४२ हेक्टर पैकी ०.८३ हेक्टर ही जमीन “ब्रॉड गेज रेल्वे लाईन” करीता (यापुढे “उक्त आरक्षण” असे संबोधिले आहे) आरक्षित आहे;

आणि ज्याअर्थी, उक्त आरक्षणांचे समुचित प्राधिकरण रेल्वे विभाग आहे. (यापुढे “उक्त समुचित प्राधिकरण” असा उल्लेख केला आहे.)

आणि ज्याअर्थी, उक्त समुचित प्राधिकरणाने उक्त आरक्षणाखालील जागा, उक्त प्रादेशिक योजना अंमलात आल्याच्या दिनांका पासून दहा वर्षांच्या कालावधीत संपादन केली नाही;

(१)

परिशिष्ट—चालू

| (१) | (२)                                                                             | (३)                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                             | (४)                                                                                                                                                 | (५)     | (६)              | (७)            | (८)          |
|-----|---------------------------------------------------------------------------------|-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------|-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------|---------|------------------|----------------|--------------|
| ७०) | मोबाईल टावर परवाना (Mobile Tower Approval) (Ground Base Tower & Roof Top Tower) | १. विहित नमुन्यातील अर्ज<br>२. माहिती तंत्रज्ञान यांनी दिलेला परवाना<br>३. संबंधित इमारतीच्या मालकी हक्काचा पुरावा<br>४. वैध भाडे करारनामा<br>५. स्थळाचा नकाशा (१:१०००)<br>६. ज्या इमारतीवर टॉवर उभारायचा आहे त्याचा वैध भोगवटा प्रमाणपत्र<br>७. संबंधित इमारतीच्या/जमिनीच्या मालकाचे नाहरकत प्रमाणपत्र<br>८. सक्षम प्राधिकाऱ्याचे अग्निशमन ना-हरकत दाखला<br>९. सक्षम प्राधिकाऱ्याचे संरचनात्मक स्थिरता प्रमाणपत्र<br>१०. पर्यावरण विभागाची ना-हरकत प्रमाणपत्र<br>११. संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना-देय प्रमाणपत्र<br>१२. शासन वेळोवेळी निश्चित करेल असे इतर आवश्यक परवाने/दस्तऐवज | शासन निर्णय क्र. संकीर्ण-०९२२/प्र.क्र.३२/निव-३२<br>दिनांक ३०-९-२०२२<br>अन्वये शासनाने विहित केलेले व नगर परिषद/नगर पंचायत स्तरावर निश्चित केलेले दर | १५ दिवस | सहा. नगर रचनाकार | उपमुख्याधिकारी | मुख्याधिकारी |

बल्लारपूर :  
दिनांक २४ जानेवारी, २०२५.

विशाल वाघ,  
मुख्याधिकारी,  
नगर परिषद, बल्लारपूर.

भाग १-अ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ७७.

मुख्याधिकारी, नगर पंचायत, यांजकडून

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश, २०१५.

जाहीर सूचना

क्रमांक न.पं.बे.पि.सामान्य प्रशासन-लोकसेवा-२५७-२०२५.—

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश, २०१५ च्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने महत्वाच्या सेवा व्यापक लोकहिताच्या दृष्टीने लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत अधिसूचित करण्याबाबत नगर विकास विभागाकडील शासन निर्णय क्र. संकीर्ण-०९२२-प्र.क्र.३२-न.वि-३२, दिनांक ०९ जानेवारी, २०२४ या शासन निर्णयान्वये शासनाने निर्देश दिले आहेत. त्याचप्रमाणे अधिसूचित केलेल्या लोकसेवा व अन्य बाबींचा तपशील नागरिकांना उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याने तसा तपशील प्रसिध्द करणेबाबत मा. उप आयुक्त, न. प. प्रशासन संचालनालय यांचेकडील परिपत्रक नपप्रस-का ०८-DUTD-RTS-२०२३-५६६२, दिनांक १७ ऑक्टोबर, २०२३ वरील परिपत्रकान्वये सूचित करण्यात आले आहे. या अनुषंगाने वेसा-

पिपळा नगर पंचायतीच्या अधिसूचित करण्यात आलेल्या सेवाबाबतचा तपशील दर्शविणारे विवरणपत्र यासोबत जोडले असून सदर विवरणपत्र पुढीलप्रमाणे आहे.—

## विवरणपत्र-एक

| अ. क्र. | लोकसेवांची सूची                                                | आवश्यक कागदपत्र                                                                                                                                                             | फी                                  | नियतकाल मर्यादा | पदनिर्देशित अधिकारी                                                               | प्रथम अपिलीय अधिकारी | द्वितीय अपिलीय अधिकारी |
|---------|----------------------------------------------------------------|-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------|-------------------------------------|-----------------|-----------------------------------------------------------------------------------|----------------------|------------------------|
| (१)     | (२)                                                            | (३)                                                                                                                                                                         | (४)                                 | (५)             | (६)                                                                               | (७)                  | (८)                    |
| १)      | जन्म प्रमाणपत्र देणे                                           | विहित नमुन्यातील अर्ज                                                                                                                                                       | नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर | ०३ दिवस         | जन्म व मृत्यु नोंदणी अधिनियम, १९६९ अन्वये प्राधिकृत अधिकारी (संबंधित विभागप्रमुख) | प्रशासकीय अधिकारी    | मुख्याधिकारी           |
| २)      | मृत्यु प्रमाणपत्र देणे                                         | विहित नमुन्यातील अर्ज                                                                                                                                                       | नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर | ०३ दिवस         | जन्म व मृत्यु नोंदणी अधिनियम, १९६९ अन्वये प्राधिकृत अधिकारी (संबंधित विभागप्रमुख) | प्रशासकीय अधिकारी    | मुख्याधिकारी           |
| ३)      | विवाह नोंदणी प्रमाणपत्र देणे                                   | १. विहित नमुन्यातील अर्ज<br>२. वास्तव्याचा पुरावा<br>३. वयाचा पुरावा<br>४. विवाहासाठी उपस्थित साक्षीदारांचे स्वयंघोषणापत्र<br>५. ९० दिवसानंतर नोंदणी असल्यास स्वयंघोषणापत्र | नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर | ०३ दिवस         | विवाह नोंदणी अधिनियम, १९८९ अन्वये प्राधिकृत अधिकारी (संबंधित विभाग प्रमुख)        | प्रशासकीय अधिकारी    | मुख्याधिकारी           |
| ४)      | मालमत्ता कर उतारा देणे                                         | १. विहित नमुन्यातील अर्ज<br>२. थकबाकी नसल्याचा दाखला                                                                                                                        | नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर | ०३ दिवस         | कर अधिकारी                                                                        | प्रशासकीय अधिकारी    | मुख्याधिकारी           |
| ५)      | थकबाकी नसल्याचा दाखला देणे                                     | १. विहित नमुन्यातील अर्ज                                                                                                                                                    | नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर | ०३ दिवस         | कर अधिकारी                                                                        | प्रशासकीय अधिकारी    | मुख्याधिकारी           |
| ६)      | (अ) दस्तऐवजाच्या आधारे मालमत्ता हस्तांतरण नोंद प्रमाणपत्र देणे | १. विहित नमुन्यातील अर्ज<br>२. थकबाकी नसल्याचा दाखला<br>३. दस्तऐवजाची प्रत (खरेदी खत/ बक्षीस पत्र/वाटणीपत्र व इतर)                                                          | नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर | १५ दिवस         | कर अधिकारी                                                                        | प्रशासकीय अधिकारी    | मुख्याधिकारी           |
|         | (ब) वारसा हक्काने हस्तांतरण नोंद प्रमाणपत्र देणे               | १. विहित नमुन्यातील अर्ज<br>२. थकबाकी नसल्याचा दाखला<br>३. वारसा हक्क प्रमाणपत्र                                                                                            | नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर | १५ दिवस         | कर अधिकारी                                                                        | प्रशासकीय अधिकारी    | मुख्याधिकारी           |
| ७)      | नव्याने कर आकारणी                                              | १. विहित नमुन्यातील अर्ज<br>२. भोगवटा प्रमाणपत्र                                                                                                                            | नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर | १५ दिवस         | कर अधिकारी                                                                        | प्रशासकीय अधिकारी    | मुख्याधिकारी           |
| ८)      | पुनःकर आकारणी                                                  | विहित नमुन्यातील अर्ज                                                                                                                                                       | नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर | १५ दिवस         | कर अधिकारी                                                                        | प्रशासकीय अधिकारी    | मुख्याधिकारी           |
| ९)      | कराची मागणी पत्र तयार करणे                                     | १. विहित नमुन्यातील अर्ज                                                                                                                                                    | नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर | ०३ दिवस         | कर अधिकारी                                                                        | प्रशासकीय अधिकारी    | मुख्याधिकारी           |
| १०)     | कर माफी मिळणे                                                  | १. विहित नमुन्यातील अर्ज<br>२. थकबाकी नसल्याचा दाखला                                                                                                                        | नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर | ०७ दिवस         | कर अधिकारी                                                                        | प्रशासकीय अधिकारी    | मुख्याधिकारी           |
| ११)     | स्वयंमूल्यांकन                                                 | १. विहित नमुन्यातील अर्ज                                                                                                                                                    | नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर | १५ दिवस         | कर अधिकारी                                                                        | प्रशासकीय अधिकारी    | मुख्याधिकारी           |

विवरणपत्र-एक—चालू

| (१) | (२)                                                       | (३)                                                                                                                                                                    | (४)                                    | (५)     | (६)                                         | (७)                  | (८)          |
|-----|-----------------------------------------------------------|------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------|----------------------------------------|---------|---------------------------------------------|----------------------|--------------|
| १२) | आक्षेप नोंदविणे                                           | १. विहित नमुन्यातील अर्ज<br>२. थकबाकी नसल्याचा दाखला                                                                                                                   | नगरपंचायत स्तरावर<br>निश्चित केलेले दर | १५ दिवस | कर अधिकारी                                  | प्रशासकीय<br>अधिकारी | मुख्याधिकारी |
| १३) | उप विभागामध्ये<br>मालमत्ता विभाजन                         | १. विहित नमुन्यातील अर्ज<br>२. थकबाकी नसल्याचा दाखला<br>३. मालकी हक्काची कागदपत्रे<br>(खरेदी खत, वाटणी पत्र,<br>बक्षीस पत्र इत्यादी)                                   | नगरपंचायत स्तरावर<br>निश्चित केलेले दर | १५ दिवस | कर अधिकारी                                  | प्रशासकीय<br>अधिकारी | मुख्याधिकारी |
| १४) | रहिवास नसलेल्या<br>मालमत्ताना करात<br>सूट मिळणे           | १. विहित नमुन्यातील अर्ज<br>२. थकबाकी नसल्याचा दाखला                                                                                                                   | नगरपंचायत स्तरावर<br>निश्चित केलेले दर | १५ दिवस | कर अधिकारी                                  | प्रशासकीय<br>अधिकारी | मुख्याधिकारी |
| १५) | मालमत्ता पाडणे<br>व पुनःबांधणी<br>कर आकारणी               | १. विहित नमुन्यातील अर्ज<br>२. थकबाकी नसल्याचा दाखला                                                                                                                   | नगरपंचायत स्तरावर<br>निश्चित केलेले दर | १५ दिवस | कर अधिकारी                                  | प्रशासकीय<br>अधिकारी | मुख्याधिकारी |
| १६) | झोन दाखला                                                 | १. विहित नमुन्यातील अर्ज<br>२. ७/१२ उतारा/सिटी<br>सर्व्हे उतारा<br>३. मोजणी नकाशा/सिटी<br>सर्व्हे उतारा                                                                | नगरपंचायत स्तरावर<br>निश्चित केलेले दर | ७ दिवस  | सहायक नगर<br>रचनाकार                        | प्रशासकीय<br>अधिकारी | मुख्याधिकारी |
| १७) | भाग नकाशा<br>देणे                                         | १. विहित नमुन्यातील अर्ज<br>२. ७/१२ उतारा/सिटी<br>सर्व्हे उतारा<br>३. मोजणी नकाशा/सिटी<br>सर्व्हे उतारा                                                                | नगरपंचायत स्तरावर<br>निश्चित केलेले दर | ३ दिवस  | सहायक नगर<br>रचनाकार                        | प्रशासकीय<br>अधिकारी | मुख्याधिकारी |
| १८) | बांधकाम परवाना<br>देणे                                    | १. विहित नमुन्यातील अर्ज<br>२. वास्तुविशारदाचा दाखला<br>३. मालकी हक्काची कागदपत्रे<br>४. बांधकाम आराखडा नकाशा<br>५ प्रती<br>५. मोजणी नकाशा<br>६. मंजूर रेखांकनाची प्रत | नगरपंचायत स्तरावर<br>निश्चित केलेले दर | ६० दिवस | सहायक नगर<br>रचनाकार                        | प्रशासकीय<br>अधिकारी | मुख्याधिकारी |
| १९) | जोते प्रमाणपत्र<br>देणे                                   | १. विहित नमुन्यातील अर्ज<br>२. बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र                                                                                                              | नगरपंचायत स्तरावर<br>निश्चित केलेले दर | १५ दिवस | सहायक नगर<br>रचनाकार                        | प्रशासकीय<br>अधिकारी | मुख्याधिकारी |
| २०) | भोगवटा प्रमाणपत्र<br>देणे                                 | १. विहित नमुन्यातील अर्ज<br>२. बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र<br>३. जोते प्रमाणपत्र<br>४. घरमालक/वास्तुविशारद<br>यांचे पूर्णत्वाचे स्वयंघोषणापत्र                          | नगरपंचायत स्तरावर<br>निश्चित केलेले दर | ३० दिवस | सहायक नगर<br>रचनाकार                        | प्रशासकीय<br>अधिकारी | मुख्याधिकारी |
| २१) | व्यापार/व्यवसाय/<br>साठा करण्यासाठी<br>ना-हरकत प्रमाणपत्र | १. योग्य प्रकारे भरलेला अर्ज                                                                                                                                           | नगरपंचायत स्तरावर<br>निश्चित केलेले दर | ७ दिवस  | वरिष्ठ त्रिपिक<br>(संबंधित विभाग<br>प्रमुख) | प्रशासकीय<br>अधिकारी | मुख्याधिकारी |
| २२) | मंडपासाठी<br>ना-हरकत प्रमाणपत्र                           | १. योग्य प्रकारे भरलेला अर्ज<br>२. रस्ता पुनःस्थापन करार                                                                                                               | नगरपंचायत स्तरावर<br>निश्चित केलेले दर | ७ दिवस  | वरिष्ठ त्रिपिक<br>(संबंधित विभाग<br>प्रमुख) | प्रशासकीय<br>अधिकारी | मुख्याधिकारी |

## विवरणपत्र-एक—चालू

| (१) | (२)                                                               | (३)                                                                                      | (४)                                                      | (५)     | (६)                                 | (७)                                 | (८)                                  |
|-----|-------------------------------------------------------------------|------------------------------------------------------------------------------------------|----------------------------------------------------------|---------|-------------------------------------|-------------------------------------|--------------------------------------|
| २३) | व्यवसाय परवाना स्वयं-नुतनीकरण (ऑटो-रिन्युअल)                      | १. विहित नमुन्यातील अर्ज<br>२. संबंधित न. प./न. पं.ची कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र | नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर                      | १५ दिवस | मिळकत पर्यवेक्षक                    | प्रशासकीय अधिकारी                   | मुख्याधिकारी                         |
| २४) | नवीन परवाना मिळणे                                                 | १. योग्य प्रकारे भरलेला अर्ज<br>२. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र                    | नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर                      | १५ दिवस | वरिष्ठ लिपिक (संबंधित विभाग प्रमुख) | प्रशासकीय अधिकारी                   | मुख्याधिकारी                         |
| २५) | परवान्याचे नुतनीकरण                                               | १. योग्य प्रकारे भरलेला अर्ज<br>२. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र                    | नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर                      | १५ दिवस | वरिष्ठ लिपिक (संबंधित विभाग प्रमुख) | प्रशासकीय अधिकारी                   | मुख्याधिकारी                         |
| २६) | परवाना हस्तांतरण                                                  | १. योग्य प्रकारे भरलेला अर्ज<br>२. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र                    | नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर                      | १५ दिवस | वरिष्ठ लिपिक (संबंधित विभाग प्रमुख) | प्रशासकीय अधिकारी                   | मुख्याधिकारी                         |
| २७) | परवाना दुय्यम प्रत                                                | १. योग्य प्रकारे भरलेला अर्ज<br>२. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र                    | नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर                      | १५ दिवस | वरिष्ठ लिपिक (संबंधित विभाग प्रमुख) | प्रशासकीय अधिकारी                   | मुख्याधिकारी                         |
| २८) | व्यवसायाचे नाव बदलणे                                              | १. योग्य प्रकारे भरलेला अर्ज<br>२. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र                    | नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर                      | १५ दिवस | वरिष्ठ लिपिक (संबंधित विभाग प्रमुख) | प्रशासकीय अधिकारी                   | मुख्याधिकारी                         |
| २९) | व्यवसाय बदलणे                                                     | १. योग्य प्रकारे भरलेला अर्ज<br>२. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र                    | नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर                      | १५ दिवस | वरिष्ठ लिपिक (संबंधित विभाग प्रमुख) | प्रशासकीय अधिकारी                   | मुख्याधिकारी                         |
| ३०) | परवाना/धारक भागीदाराचे नाव बदलणे                                  | १. योग्य प्रकारे भरलेला अर्ज<br>२. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र                    | नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर                      | १५ दिवस | वरिष्ठ लिपिक (संबंधित विभाग प्रमुख) | प्रशासकीय अधिकारी                   | मुख्याधिकारी                         |
| ३१) | भागीदाराच्या संख्येत बदल (वाढ/कमी)                                | १. योग्य प्रकारे भरलेला अर्ज                                                             | नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर                      | १५ दिवस | वरिष्ठ लिपिक (संबंधित विभाग प्रमुख) | प्रशासकीय अधिकारी                   | मुख्याधिकारी                         |
| ३२) | परवाना रद्द करणे                                                  | १. योग्य प्रकारे भरलेला अर्ज                                                             | नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर                      | १५ दिवस | वरिष्ठ लिपिक (संबंधित विभाग प्रमुख) | प्रशासकीय अधिकारी                   | मुख्याधिकारी                         |
| ३३) | कालबाह्य परवान्यासाठी नुतनीकरण सूचना                              | १. योग्य प्रकारे भरलेला अर्ज<br>२. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र                    | नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर                      | १५ दिवस | वरिष्ठ लिपिक (संबंधित विभाग प्रमुख) | प्रशासकीय अधिकारी                   | मुख्याधिकारी                         |
| ३४) | मंगल कार्यालय/सभागृह वगैरे परवाना देणे (मिळकत विभाग)              | १. विहित नमुन्यातील अर्ज<br>२. शासन वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे   | शासनाचे सूचना नुसार स्थानिक स्तरावर निश्चित केलेले शुल्क | ३० दिवस | मुख्याधिकारी                        | जिल्हा सह-आयुक्त (नगरपरिषद प्रशासन) | विभागीय सह-आयुक्त (नगरपरिषद प्रशासन) |
| ३५) | मंगल कार्यालय/सभागृह वगैरे परवान्याचे नुतनीकरण करणे (मिळकत विभाग) | १. विहित नमुन्यातील अर्ज<br>२. शासन वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे   | शासनाचे सूचना नुसार स्थानिक स्तरावर निश्चित केलेले शुल्क | ३० दिवस | मुख्याधिकारी                        | जिल्हा सह-आयुक्त (नगरपरिषद प्रशासन) | विभागीय सह-आयुक्त (नगरपरिषद प्रशासन) |

विवरणपत्र-एक—चालू

| (१) | (२)                                                                                                                                                                        | (३)                                                                                                                                                                                                                                                                        | (४)                                                      | (५)     | (६)                                                          | (७)                                                    | (८)                                  |
|-----|----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------|----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------|----------------------------------------------------------|---------|--------------------------------------------------------------|--------------------------------------------------------|--------------------------------------|
| ३६) | लॉजिंग हाऊस परवाना देणे (मिळकत विभाग)                                                                                                                                      | १. विहित नमुन्यातील अर्ज<br>२. शासन वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे                                                                                                                                                                                     | शासनाचे सूचना नुसार स्थानिक स्तरावर निश्चित केलेले शुल्क | ३० दिवस | मुख्याधिकारी                                                 | जिल्ह्याचे जिल्हा सह-आयुक्त (नगरपरिषद प्रशासन)         | विभागीय सह-आयुक्त (नगरपरिषद प्रशासन) |
| ३७) | लॉजिंग हाऊस परवान्याचे नुतनीकरण करणे (मिळकत विभाग)                                                                                                                         | १. विहित नमुन्यातील अर्ज<br>२. शासन वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे                                                                                                                                                                                     | शासनाचे सूचना नुसार स्थानिक स्तरावर निश्चित केलेले शुल्क | ३० दिवस | मुख्याधिकारी                                                 | संबंधित जिल्ह्याचे जिल्हा सह-आयुक्त (नगरपरिषद प्रशासन) | विभागीय सह-आयुक्त (नगरपरिषद प्रशासन) |
| ३८) | जलनिःसारण जोडणी देणे                                                                                                                                                       | १. विहित नमुन्यातील अर्ज<br>२. जागा मालकी कागदपत्रे<br>३. थकबाकी नसल्याचा दाखला                                                                                                                                                                                            | नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर                      | १५ दिवस | कनिष्ठ अभियंता, पाणी पुरवठा व जलनिःसारण (पाणी पुरवठा विभाग)  | प्रशासकीय अधिकारी                                      | मुख्याधिकारी                         |
| ३९) | पाणी उपसा करण्यासाठी केंद्रीय भूजल सर्वेक्षण विभाग (अथवा इतर संबंधित विभाग) यांचे ना-हरकत प्रमाणपत्राकरीता नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचे पाणी अनुपलब्धता प्रमाणपत्र देणे | १. विहित नमुन्यातील अर्ज<br>२. संबंधित नगरपालिकेची कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र<br>३. ना हरकत प्रमाणपत्र दिल्यानंतर भोगवटा प्रमाणपत्र घेणेबाबतचे व पर्जन्य जल पुनर्भरण करणेबाबतचे प्रतिज्ञापत्र<br>४. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे | नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर                      | ३० दिवस | कनिष्ठ अभियंता, पाणी पुरवठा व जलनिःसारण (पाणी पुरवठा विभाग)  | प्रशासकीय अधिकारी                                      | मुख्याधिकारी                         |
| ४०) | रस्त्यावरील खडे बुजविणे                                                                                                                                                    | १. पुराव्यासह अर्ज उदा. जीओ टॅग केलेले फोटो इत्यादी                                                                                                                                                                                                                        | नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर                      | ५ दिवस  | नगर अभियंता                                                  | प्रशासकीय अधिकारी                                      | मुख्याधिकारी                         |
| ४१) | रस्ता खोदाई परवाना देणे / नवीन परवाना व नुतनीकरण                                                                                                                           | १. विहित नमुन्यातील अर्ज<br>२. संबंधित न. प./न.पं.ची कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र<br>३. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे                                                                                                               | नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर                      | ३० दिवस | नगर अभियंता (स्वायत्त)                                       | प्रशासकीय अधिकारी                                      | मुख्याधिकारी                         |
| ४२) | गटारावरील झाकणे सुस्थितीत ठेवणे                                                                                                                                            | १. पुराव्यासह अर्ज उदा. जीओ टॅग केलेले फोटो इत्यादी                                                                                                                                                                                                                        | नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर                      | ५ दिवस  | कनिष्ठ अभियंता, पाणी पुरवठा व जलनिःसारण (शहर स्वच्छता विभाग) | प्रशासकीय अधिकारी                                      | मुख्याधिकारी                         |
| ४३) | शहरात स्वच्छता ठेवणे                                                                                                                                                       | १. पुराव्यासह अर्ज उदा. जीओ टॅग केलेले फोटो इत्यादी<br>२. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे                                                                                                                                                   | नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर                      | ५ दिवस  | कनिष्ठ अभियंता, पाणी पुरवठा व जलनिःसारण (शहर स्वच्छता विभाग) | प्रशासकीय अधिकारी                                      | मुख्याधिकारी                         |

## विवरणपत्र-एक—चालू

| (१) | (२)                                                                                                                   | (३)                                                                                                                                                                                                                                                                                   | (४)                                  | (५)         | (६)                                                | (७)                       | (८)                                            |
|-----|-----------------------------------------------------------------------------------------------------------------------|---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------|--------------------------------------|-------------|----------------------------------------------------|---------------------------|------------------------------------------------|
| ४४) | राज्याच्या खाद्य परवान्याकरीता नागरी स्वराज्य संस्थेचे ना-हरकत प्रमाणपत्र देणे                                        | १. विहित नमुन्यातील अर्ज<br>२. संबंधित नगरपालिकेची कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र<br>३. ज्या इमारतीत सदर आस्थापना/कारखाना होणार आहे त्या इमारतीचे भोगवटा प्रमाणपत्र आणि सदरच्या मालकी हक्काबाबतची कागदपत्रे<br>४. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे  | नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर  | ३० दिवस     | कनिष्ठ अभियंता, पाणी पुरवठा जलनिःसारण व स्वच्छता   | प्रशासकीय अधिकारी         | मुख्याधिकारी                                   |
| ४५) | खाद्य नोंदणी प्रमाणपत्राकरिता नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचे आरोग्यविषयक ना-हरकत प्रमाणपत्र देणे                     | १. विहित नमुन्यातील अर्ज<br>२. संबंधित म. न. पा. ची कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र<br>३. ज्या इमारतीत सदर आस्थापना/कारखाना होणार आहे त्या इमारतीचे भोगवटा प्रमाणपत्र आणि सदरच्या मालकी हक्काबाबतची कागदपत्रे<br>४. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे | नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर  | ३० दिवस     | कनिष्ठ अभियंता, पाणी पुरवठा व जलनिःसारण व स्वच्छता | प्रशासकीय अधिकारी         | मुख्याधिकारी                                   |
| ४६) | जाहिरात परवाना/ आकाशचिन्ह परवाना/ नवीन परवाना व नुतनीकरण                                                              | १. विहित नमुन्यातील अर्ज<br>२. संबंधित न. प./न.पं.ची कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र                                                                                                                                                                                               | नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर  | १५ दिवस     | जाहिरात विभाग प्रमुख                               | प्रशासकीय अधिकारी         | मुख्याधिकारी                                   |
| ४७) | सिनेमा चित्रिकरण परवाना नवीन परवाना व नुतनीकरण                                                                        | १. विहित नमुन्यातील अर्ज<br>२. संबंधित न. प./न.पं.ची कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र                                                                                                                                                                                               | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर  | १५ दिवस     | जाहिरात विभाग प्रमुख                               | प्रशासकीय अधिकारी         | मुख्याधिकारी                                   |
| ४८) | महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्ष संरक्षण आणि संवर्धन अधिनियम, १९७५ मधील कलम ८ मधील तरतुदीनुसार वृक्ष तोड परवानगी देणे | १. विहित नमुन्यातील अर्ज<br>२. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे                                                                                                                                                                                         | नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर  | ४५ दिवस     | वृक्ष अधिकारी                                      | मुख्याधिकारी              | संबंधित नियोजन प्राधिकरणा-कडील वृक्ष प्राधिकरण |
| ४९) | भूमिगत दूर संचार वाहिनी (ऑप्टिकल                                                                                      | १. विहित नमुन्यातील अर्ज<br>२. नगर विकास विभाग, शासन                                                                                                                                                                                                                                  | नगर विकास विभाग, शासन निर्णय क्रमांक | शासन निर्णय | मुख्याधिकारी                                       | जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, | प्रधान सचिव,                                   |

विवरणपत्र-एक—चालू

| (१) | (२)                                          | (३)                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                     | (४)                                                                                                                          | (५)                                                                                                         | (६)             | (७)                                           | (८)                                                                             |
|-----|----------------------------------------------|-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------|------------------------------------------------------------------------------------------------------------------------------|-------------------------------------------------------------------------------------------------------------|-----------------|-----------------------------------------------|---------------------------------------------------------------------------------|
|     | फायबर केबल)<br>टाकण्याकरीता<br>परवानगी देणे. | निर्णय क्रमांक संकीर्ण-२०२१/<br>C.R. २४२/UD-२०,<br>दिनांक १९/१२/२०२२ मधील<br>Schedule III नुसार<br>आवश्यक कागदपत्रे<br>३. शासन वेळोवेळी विहित<br>केली जातील अशी इतर<br>आवश्यक कागदपत्रे                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                 | संकीर्ण-२०२१/C.R.<br>२४२/UD-२०,<br>दिनांक १९/१२/२०२२<br>मधील Schedule<br>IV नुसार स्थानिक<br>स्तरावर निश्चित<br>केलेले शुल्क | क्रमांक<br>संकीर्ण-<br>२०२१/<br>C.R. २४२/<br>UD-२०,<br>दिनांक<br>१९/१२/२०२२<br>मधील तरतुदी<br>नुसार ६० दिवस |                 | जिल्हास्तरीय<br>दूरसंचार<br>समिती             | माहिती<br>तंत्रज्ञान<br>विभाग<br>व अध्यक्ष,<br>राज्यस्तरीय<br>दूरसंचार<br>समिती |
| ५०) | फेरीवाले नोंदणी<br>प्रमाणपत्र देणे           | १. विहित नमुन्यातील अर्ज<br>२. शासनाद्वारे वेळोवेळी<br>विहित केली जातील<br>अशी इतर आवश्यक<br>कागदपत्रे                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                  | शासनाचे सूचना<br>नुसार स्थानिक<br>स्तरावर निश्चित<br>केलेले शुल्क                                                            | १५ दिवस                                                                                                     | मुख्याधिकारी    | जिल्हा<br>सह-आयुक्त<br>(नगर परिषद<br>प्रशासन) | विभागीय<br>सह-आयुक्त<br>(नगर परिषद<br>प्रशासन)                                  |
| ५१) | मोबाईल टावर<br>परवाना                        | १. विहित नमुन्यातील अर्ज<br>२. माहिती तंत्रज्ञान यांनी<br>दिलेला परवाना<br>३. संबंधित इमारतीच्या<br>मालकी हक्काचा पुरावा<br>४. वैध भाडेकरारनामा<br>५. स्थळाचा नकाशा (१:१०००)<br>६. ज्या इमारतीवर टॉवर<br>उभारायचा आहे त्याचा वैध<br>भोगवटा प्रमाणपत्र<br>७. संबंधित इमारतीच्या/<br>जमिनीच्या मालकाचे<br>ना-हरकत प्रमाणपत्र<br>८. सक्षम प्राधिकाऱ्याचा<br>अग्निशमन ना-हरकत दाखला<br>९. सक्षम प्राधिकाऱ्याचे संरचनात्मक<br>स्थिरता प्रमाणपत्र<br>१०. पर्यावरण विभागाची ना-हरकत<br>११. संबंधित नागरिक स्थानिक<br>स्वराज्य संस्थेचे ना-देय प्रमाणपत्र<br>१२. शासन वेळोवेळी निश्चित<br>करेल असे इतर आवश्यक<br>परवाने/दस्तऐवज | शासनाने विहित<br>केलेले व<br>नगरपरिषद/<br>नगर पंचायत<br>स्तरावर निश्चित<br>केलेले दर                                         | ६० दिवस                                                                                                     | बांधकाम अभियंता | प्रशासकीय<br>अधिकारी                          | मुख्याधिकारी                                                                    |

बेसा-पिपळा :  
दिनांक २८ जानेवारी, २०२५.

भारत बाबुराव नंदनवार,  
मुख्याधिकारी,  
नगर पंचायत, बेसा-पिपळा.